

August 14, 2021

BSE Limited

Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai- 400001 Scrip Code:538567 National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E) Mumbai - 400 051

Scrip Symbol: GULFOILLUB

Dear Sirs,

Sub.: - Newspaper publication for the attention of the shareholders of the Company in respect of information regarding 13th AGM to be held on 16th September, 2021 through VC/OAVM

Ref: Regulation 30 & 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

We enclose herewith copies of the newspaper notices published on 14th August 2021 in:

- Business Standard, All India Editions, in English language and
- Navshakti, Mumbai Edition, in the Marathi language

pertaining to the information regarding 13th Annual General Meeting ("AGM") of the Company to be held on 16th September, 2021 through Video Conferencing/Other Audio Visual Means; electronic dispatch of notice of the 13th AGM and the Annual Report for FY 2020-21; book closure dates for ascertaining the list of Members who would be entitled to receive dividend and information on final dividend.

This is for your information and records.

Yours faithfully,
For Gulf Oil Lubricants India Limited

Shweta Gupta Company Secretary & Compliance Officer

Encl.: as above

www.gulfoilindia.com

Gulf Oil Lubricants India Limited

Registered & Corporate Office:

IN Center, 49/50, 12th Road, M.I.D.C., Andheri (E)

Mumbai - 400 093, India CIN: L23203MH2008PLC267060 Tel: +91 22 6648 7777

Fax: +91 22 2824 8232

Email: info@gulfoil.co.in



egisterio d unico: "Unun bulloning", oZ./, Anna Salai, Unenna loeu 002. te Office: Coromandel Towers, 93, Santhome High Road, Chennai 600 028. Telephone: 044-26521526 / 28572100 / 400 Fax: 044-26577198 ements.co.in Email ID: investor@indiacements.co.in CIN: L26942TN1946PLC000931

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given that the Seventy fifth Annual General Meeting of the Members (AGM) of The India Cements Limited will be held on Wednesday, the 8th September 2021 at 10.00 A.M. [Indian Standard Time (IST)] through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with General Circular Nos.14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated 8th April 2020, 13th April 2020, 5th May 2020 and 13th January, 2021 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 12th May, 2020 and 15th January, 2021 respectively issued by Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), allowing the Companies to conduct the AGM through VC / OAVM, to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice dated 11th August, 2021. The Notice of 75th AGM along the Explanatory Statement and the Annual Report 2021 have been sent by email on 13.08.2021 to those members who have registered their email address with the Company / Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants. Members may please note that the said documents are also available on the Company's website at www.indiacements.co.in and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com, from where the said documents can be downloaded and no physical / hard copy of the same will be sent by the Company. The AGM Notice can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and the MCA Circulars, the Company is pleased to provide to members the facility to cast their vote on resolutions proposed to be considered at the Seventy fifth Annual General Meeting by electronic means and the business may be transacted through the facility of remote e-voting and e-voting during the AGM provided by NSDL. The voting rights of shareholders shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. 01.09.2021. The remote e-voting period commences on 04.09.2021 (9:00 A.M IST) and ends on 07.09.2021 (5:00 P.M IST). During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 01.09.2021, may cast their vote by remote e-voting. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

The Members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend and participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM

Only those shareholders, who are present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM.

Members holding shares in physical form and / or those who have not registered their e-mail IDs with the Company / RTA can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM in virtual mode as per the procedure detailed in Note No. 21 of the Notice of the 75th AGM.

The detailed procedures for Remote e-voting (prior to AGM), participating in the meeting through VC / OAVM and e-voting (during AGM) are explained in Note No. 21 of the Notice of 75th AGM and is also available on the website of the Company a

For any information or any query on Remote e-voting and e-voting during AGM, Members may refer to the instructions mentioned under Note No.21 of the Notice of the 75th AGM sent by email or contact Mr.K.Balasubramanian, General Manager, Integrated Registry Management Services Private Limited, Tel.: 044-28140801 to 28140803; email: corpserv@integratedindia.in or Mrs. E. Jayashree, Asst. General Manager (Secretarial), Tel. No.: 044 - 28572177, email : investor@indiacements.co.in or call on NSDL toll free no.: 1800-222-990 or send a request to evoting@nsdl.co.in., by mentioning their DP ID and Client ID No.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after forwarding the notice and holding shares as of the cut-off date i.e. 01.09.2021, may obtain the login ID and password by sending an email to investor@indiacements.co.in or corpserv@integratedindia.in or evoting@nsdl.co.in by mentioning their DP ID and Client ID No. However, if you are already registered for e-voting, then you can use your existing user ID and password to login and cast your vote. If you are unable to retrieve or have not received the "Initial password" or have forgotten your password, please refer to the instructions for remote e-voting and voting at the AGM provided in Note No.21 to the Notice of AGM. Members can also use the OTP (One Time Password) based login for casting the votes on the e-Voting system of NSDL

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting and e-voting system on the date of

Smt.P.R.Sudha, Practicing Company Secretary (C.P.No.4468), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the process of remote e-voting and e-voting during AGM in a fair and transparent manner.

The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the websites of the Company and NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing. The results shall also be immediately forwarded to the BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where equity shares of the

Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder and

Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 02.09.2021 to 08.09.2021 (both days inclusive) for the Members may please note that as the AGM is being conducted through Virtual Mode i.e. VC / OAVM, the facility for

appointment of proxies by the members will not be available for the Seventy fifth Annual General Meeting. The attendance of Members attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013

For The India Cements Limited S.Sridharan Place : Chennai Company Secretary Date: 13.08.2021



Gulf Oil Lubricants India Limited

Registered Office: IN Centre, 49/50, 12th Road, M.I.D.C., Andheri East, Mumbai - 400 093, India Tel.: +91-22-6648 7777; Fax: +91-22-2824 8232 Email Id: secretarial@gulfoil.co.in Website: www.gulfoilindia.com; CIN: L23203MH2008PLC267060

INFORMATION REGARDING 13TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE ("VC")/OTHER AUDIOVISUAL MEANS ("OAVM"), NOTICE OF BOOK CLOSURE AND FINAL DIVIDEND

Notice is hereby given that the 13th Annual General Meeting (AGM) of Gulf Oil Lubricants India Limited ("Company") will be of the Companies Act, 2013, the Rules made thereunder read with the General Circulars dated 8th April 2020. 13th April 2020. 5th May 2020 and 13th January 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Ćirculars dated May 12, 2020, and January 15, 2021 (collectively referred to as "SEBI Circulars") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

Dispatch of Notice and Annual Report via e-mail

In accordance with MCA Circulars and SEBI Circulars, the requirement of sending physical copies of the Annual Report has been dispensed and the notice of AGM along with the Annual Report of the Company is being sent to the Members only through electronic mode at e-mail addresses, registered with the Company / Depository Participant, as the case may be. The said documents are also available on the website of the Company at https://www.gulfoilindia.com, on the website of the respective Stock Exchanges i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at https://www.bseindia.com and https://www.nseindia.com respectively and on the website of the NSDL i.e., the e-voting agency at www.evoting.nsdl.com.

Manner of registering or updating the e-mail address

Physical Shareholders	Write an email mentioning Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to the RTA of the Company at einward.ris@kfintech.com
Demat Shareholders	Connect with your respective Depository Participants or Write an email mentioning DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) to the RTA of the Company at einward.ris@kfintech.com

Participation at 13th AGM

Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only, the details of which will be provided by the Company in the Notice of the AGM. Accordingly, please note that no provision has been made to attend and participate in the 13th AGM of the Company in person to ensure compliance with the directives issued by the government authorities with respect to COVID-19. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Manner of casting votes electronically

The Company is pleased to provide remote e-Voting facility ('remote e-Voting') to all its members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through an e-Voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-Voting before the AGM / e-Voting during the AGM will be provided in the Notice of the

Place: Mumbai

Shareholders may note that the Board of Directors has recommended a final dividend of ₹9/- per share, subject to the approval of shareholders at the 13th AGM of the Company. The said dividend will be paid on or before October 15, 2021.

Notice of Book Closure

Pursuant to Section 91(1) of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, September 10, 2021, to Thursday, September 16, 2021 (both days inclusive) for the purpose of ascertaining the entitlement for payment of final dividend for the financial year ended March 31, 2021. The Final Dividend, if declared, will be paid to those members whose names appear in the List of Beneficial Owners/Register of Members at the end of business hours on Thursday, September 09, 2021

Withholding Tax on Final Dividend

Members may note that in accordance with the provisions of Finance Act, 2020, effective 1 April 2020, Dividend is taxable in the hands of the Members and accordingly, the Company shall be liable to deduct withholding tax ("TDS") as per the rates applicable to each category of Member on the cut-off date i.e. Thursday, September 09, 2021. For the prescribed rates for various categories. the Members are requested to refer to the Income Tax Act, 1961. To ensure levy of applicable TDS rates as prescribed, Members are requested to update their records viz. PAN and verify their residential status and category of holding with their respective Depository Participant(s) or with the Registrar and Share Transfer Agent ("RTA") of the Company on or before September 03, 2021 at the web-portal: https://ris.kfintech.com/form15/ or by writing to them at einward.ris@kfintech.com. No communication on tax determination/deduction shall be entertained thereafter.

Manner of registering mandate for receiving dividend electronically

To avoid delay in receiving the dividend, members are requested to update their complete bank details with their Depositaries (where the shares are in dematerialized mode) and members holding shares in physical form are requested to submit a scanned copy of a covering letter, duly signed by them, along with a cancelled cheque leaf with their name and bank account details and a copy of his PAN card duly self-attested, with Company's RTA at einward ris@kfintech.com for updating their bank account particulars. This will facilitate receipt of dividend directly into their bank account. In case the cancelled cheque leaf does not bear their name, please attach a copy of the bank pass-book statement, duly self-attested.

For Gulf Oil Lubricants India Limited

Shweta Gupta

Date : August 13, 2021 Company Secretary & Compliance Officer HINDUJA GROUP

KEI INDUSTRIES LIMITED

Regd. Office: D-90, Okhla Industrial Area, Phase - 1, New Delhi - 110 020 CIN: L74899DL1992PLC051527

NOTICE

Notice is hereby given that the 29th AGM (Annual General Meeting) of the Company is scheduled to be held on 08th September, 2021, Wednesday at 02.00 p.m. through Vide Conference or Other Audio-Visual Means (OAVM). In compliance with general circula dated January, 13 2021 read with circulars dated April 8, 2020, April, 13 2020 and May 5 2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affair (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the Ordinary and Special businesses as set out in the Notice.

As per aforesaid circulars, the Notice of AGM along with the Annual Report for FY 2020-2021 has to be sent only by electronic mode to those Members whose E-mail Id are already egistered with the Company/ Depositaries. The Company is also providing e-voting and emote e-voting facility to all its Members similar to earlier practices

If your email ID is already registered with the Company/ Depositary, Notice of AGM along with annual report for FY 2020-2021 and login details for e-voting shall be sent to you egistered email address. In case you have not registered your email ID with the Company Depositary, please follow below instructions to register your email ID for obtaining annua report for FY 2020-2021 and login details for e-voting.

Send a signed request to Registrar and Share Transfer Agent of the Company, MAS Services Limited at info@masserv.com providing Folio number, Name of the shareholder, scanned copy of the share certificate (Front and Back), PAN (self-attested scanned copy of PAN Card), AADHAR self-attested scanned copy of Aadhar Card) for registering email address.

Please send your bank detail with original cancelled cheque to our RTA (i.e MAS Services Limited, T-34, 2nd Floor, Okhla Industrial Area, Phase-II, New Delhi 100020 alongwith letter mentioning folio no. if not registered already.) PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 01/09/2021

Please contact your Depositary Participant (DP) and register your emai Holdina address as per the process advised by DP.

Please also update your bank detail with your DP for dividend payment by NACH if declare by company PLEASE UPDATE THE SAME ON OR BEFORE 01/09/2021.

The Notice of AGM and Annual Report for FY 2020-2021 will also be available or

Company's website at $\underline{\text{www.kei-ind.com}}$ and also on the Stock Exchanges websites a www.bseindia.com and www.nseindia.com Members attending the meeting through VC DAVM shall be counted for the purpose of Quorum under Section 103 of the Compani Act. 2013.

For KEI Industries Limited

Place: Delhi (Kishore Kunal Date: 13.08.2021 AVP (Corporate Finance) & Company Secretary

Manaksia Aluminium Company Limited

Corporate Identity Number: L27100WB2010PLC144405

Registered office: Bikaner Building 8/1, Lal Bazar Street, 3rd Floor Kolkata WB 700001 India E-mail: info@malcoindia.co.in, Website: www.manaksiaaluminium.com Phone: +91-33-2243 5053 / 5054

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2021

(Amount ₹ in Lacs)

Particulars	Quarter Ended 30th June 2021	Quarter Ended 31st March 2021	Quarter Ended 30th June 2020
Total Income from Operations	8102.38	8,829.80	5,182.18
Net Profit/(Loss) before taxes	145.83	181.38	(880.51)
Net Profit/(Loss) after taxes	145.83	264.57	(880.51)
Total Comprehensive Income			
[Comprising Profit / (Loss) after tax and			
Other Comprehensive Income after tax]	145.83	281.84	(880.51)
Equity Share Capital	655.34	655.34	655.34
Earnings per share (of Re 1/- each) (Not annualised):			
(a) Basic (Rs)	0.22	0.40	(1.34)
(b) Diluted (Rs)	0.22	0.40	(1 34)

Notes:

Place : Kolkata

Dated: 13th August, 2021

(a) The Financial Results of the Company for the quarter ended 30th June, 2021 have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in their respective meetings held on 13th August, 2021. The Statutory Auditors of the Company have carried out Limited Review of these results and the results are being published in accordance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.manaksiaaluminium.com

> For and on behalf of the Board of Directors Manaksia Aluminium Company Limited

> > Sunil Kumar Agrawal (Managing Director) DIN - 00091784

SANDHAR

SANDHAR TECHNOLOGIES LIMITED

CIN: L74999DL1987PLC029553 Regd. Office: B-6/20, L.S.C. Safdarjung Enclave, New Delhi-110029 **Ph. No.:** +91-124-4518900; **Fax No.:** +91-124-4518912 Website: www.sandhargroup.com; E-mail: investors@sandhar.in

29th AGM OF SANDHAR TECHNOLOGIES LIMITED TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) /OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

- Notice is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) o Sandhar Technologies Limited (the "Company") is schedule held on Thursday, the 23rd September, 2021 at 10:00 A.M. through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) in compliance with General Circular Nos. 14/2020 dated the 08th Apri 2020, 17/2020 dated the 13th April, 2020, 20/2020 dated the 5th May 2020 and 02/2021 dated the 13th January, 2021 issued by Ministry of Corporate Affairs and SEBI Circulars dated the 12th May, 2020 and 15th January, 2021 to transact the Ordinary and Special Businesse as set out in the Notice.
- In Compliance with the above MCA Circulars, electronic Copies of Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2020-2021 will be sent to all the shareholders, whose email addresses are registered / available with the Company/ Depository Participants. Shareholders are requested to register their ema addresses and mobile numbers with their relevant depositorie through their depository participants.
- The Notice of the AGM and the Annual Report will also be available on the Company's website: www.sandhargroup.com and also or the websites of the Stock Exchanges (BSE & NSE).
- Shareholder will have an opportunity to cast their vote electronically on the businesses as set out in the Notice of AGM through remote e voting / e-voting during AGM. If the shareholder's email address is already registered with the Company / Depositories, log in details fo e-voting would be sent on Shareholder's registered email address In case Shareholders have not registered their email address with the Company / Depositories, the detailed procedure of voting by shareholders who have not registered their email address will b provided in the AGM Notice which will also be made available on the website of the Company. Shareholders are requested to visi www.sandhargroup.com for such details.
- The Board has recommended a final dividend of Rs.1/- per equity share of Rs.10/- each fully paid up. The Board has also confirmed the interim dividend of Rs. 1.25 per equity share of Rs. 10/- each fully naid up, already naid for the year ended the 31st March.
- The Notice of 29th AGM will be sent to the shareholders in accordance with the applicable laws on their registered ema addresses shortly.

For Sandhar Technologies Limited

Komal Malil Date: 14th August, 2021 Company Secretary 8 Place: Gurugram Compliance Office

eClerx **eClerx Services Limited**

CIN: L72200MH2000PLC125319

Regd. Office: Sonawala Building, 1" Floor, 29, Bank Street, Fort, Mumbai - 400 023

Phone: +91 (22) 6614 8301 Fax: +91 (22) 6614 8655 Email: investor@eclerx.com Website: www.eclerx.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS
FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

(Rupees in million, except per share data				
	Quarter ended Quarter			Year ended
Particulars	June 30, 2021	March 31, 2021	June 30, 2020	March 31, 2021
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	4,862.60	4,728.18	3,365.53	15,644.91
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,215.35	1,288.96	726.27	3,806.18
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,215.35	1,288.96	726.27	3,806.18
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	920.36	983.86	517.65	2,828.21
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	969.92	934.25	671.67	3,309.53
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	341.31	340.06	361.00	340.06
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year				14,677.08
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised)				
Basic	26.84	29.04	14.34	81.61
Diluted	26.55	28.81	14.34	81.29

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2021 Quarter ended Year ended

Particulars	2021	2021	2020	2021
r ai uvuiai 3	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Revenue from operations	3,437.13	3,295.24	2,716.58	11,974.01
Profit before tax	1,103.56	1,056.02	703.61	3,244.69
Profit after tax	821.94	783.52	500.72	2,389.04
Nata .				

The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the guater ended une 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges rebsites, **www.bseindia.com** and **www.nseindia.com** and on the Company's website **www.eclerx.com**

For and on behalf of Board of Directors

Place: Mumbai Date: August 13, 2021

PD Mundhra **Executive Director**



BGR ENERGY SYSTEMS LIMITED

Reg. Off: A-5 Pannamgadu Industrial Estate, Ramapuram Post, Nellore District, Andhra Pradesh 524401 Corp.Off: 443, Anna Salai, Teynampet, Chennai 600018 Ph: +91 44 24301000, Fax: +91 44 24364656 Corporate Identity Number: L40106AP1985PLC005318 Email: compliance@bgrenegy.com website: www.bgrcorp.com

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2021

		STANDALONE			CONSOLIDATED		
SI.		Quarter Ended Year Ended		Quarter Ended		Year Ended	
No.	, anticulars	30.06.2021	30.06.2020	31.03.2021	30.06.2021	30.06.2020	31.03.2021
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations	25441	12747	113972	25441	12747	113972
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7549)	(9816)	(47527)	(7671)	(9942)	(54566)
3.	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7549)	(9816)	(47527)	(7671)	(9942)	(54566)
4.	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(5533)	(7316)	(35542)	(5655)	(7442)	(42655)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(5783)	(7650)	(35411)	(5905)	(7776)	(42524)
6.	Equity Share Capital (Face value Rs.10/- each, fully paid)	7216	7216	7216	7216	7216	7216
7.	Reserves (excluding revaluation reserve)	-	-	99094	-	-	70278
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each)						
	1.Basic: Rs. 2.Diluted: Rs.	(7.67) (7.67)	(10.14) (10.14)	(49.25) (49.25)	(7.79) (7.79)	(10.27) (10.27)	(56.16) (56.16)
	2.Diluted: Rs.	(7.67)	(10.14)	(49.25)	(7.79)	(10.27)	L

Notes:

The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the respective meetings held on August 13, 2021. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and on the company's website www.bgrcorp.com

For BGR ENERGY SYSTEMS LIMITED

Place: Chennai Date: August 13, 2021

ARJUN GOVIND RAGHUPATHY MANAGING DIRECTOR (सीआयएनः एत्वे१९०७एमएच२००७पीएतसी१७६४४३) नॉदणीकृत कार्यालयः बी/१, उद्योग सद्द नं. ३, एमआयडीसी, अंघेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३, महाराष्ट्र. दूः +९१ २२४०३३४३०० सः +९१ २२ २८३६ ४०४५ । वेबसाईटः <u>www.marineelectricals.com</u> । ईमेल आयडीः <u>cs@marineelectricals.com</u>

३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा (प्रति भाग माहितीसोडन रु. लाखांत

	(xit in infantily is them)						
	तपशील		अलिप्त			एकत्रित	
		संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष
		३०/०६/२०२१	३०/०६/२०२०	३१/०३/२०२१	३०/०६/२०२१	३०/०६/२०२०	38/03/2028
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्वळ)	५५३०.२५	२४४६.२३	१९९८७.३७	६५०८.३४	२९२५.७५	२५१२८.६६
٦.	कालावधीसाठी निव्वळ नफा (करपूर्व)	२३.१०	(४९३)	१०८५.८२	८०.९२	(७३०.२०)	१६९१.४७
₹.	कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा (अपवादात्मक						
	आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी/सहयोगीं नंतर)	२३.१०	(४९३)	१०८५.८२	८०.९२	(৬३০.৬१)	१६९१.३४
٧.	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा	४.६८	(५०४.३४)	७८२.८५	५३.६०	(७४१.५३)	१३५३.१९
ч.	कालावधीसाठी एकूण सर्वसामावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर						
	सर्वसामावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	٤٥.১	(५०५.५३)	७९९.४७	(३३.०५)	(७७०.९२)	१४०१.१७
ξ.	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी)	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१	२४५३.३१
७.	इतर इक्विटी (पुनर्मुल्यांकन राखीव वगळून)	-		१०९३४.२८	-	-	१३८४५.७५
८.	प्रति समभाग प्राप्ती (दर्शनी मूल्य रु. २ प्रत्येकी) भूलभूत आणि सौम्यिकृत	०.०१	(০.४१)	०.६५	(6.0)	(0.53)	१.१४

टीपाः १. वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेस कडे सादर केलेल्या ३० जून, २०२१ रोजी संपलेल्य तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. ३० जन. २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपर्ण विवरण नॅशनल स्टॉब

एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाईट (<u>www.nseindia.com</u>) वर आणि कंपनीची वेबसाईट (<u>www.marineelectricals.com</u>) वर उपलब्ध आहे. २. ०२ डिसेंबर, २०२० पासन नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (''एनएसई'') च्या एसएमई मंचावरून एनएसई च्या मख्य पटावर स्थानांतर झाल्याने ०१ एप्रिल. २०२० पासन सरू होणाऱ्या वर्षासाठी कंपनीने

> वेंकटेश उच्चील व्यवस्थापकीय संचालव

ठिकाणः मंबई डीआयएन: ०१२८२६७१

eClerx

eClerx Services Limited

CIN: L72200MH2000PLC125319

SULTS

XTRACT	OF UNAUD	ITED CON	SOLIDATEL) FINANCI <i>A</i>	AL RES
	FOR THE C	QUARTER	ENDED JU	NE 30, 202	1

		(Rupees in	million, except	per share data)
		Quarter ended		
Particulars	June 30, 2021	March 31, 2021	June 30, 2020	March 31, 2021
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations	4,862.60	4,728.18	3,365.53	15,644.91
Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,215.35	1,288.96	726.27	3,806.18
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,215.35	1,288.96	726.27	3,806.18
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	920.36	983.86	517.65	2,828.21
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	969.92	934.25	671.67	3,309.53
Paid up equity share capital (Face value of Rs. 10 each, fully paid up)	341.31	340.06	361.00	340.06
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet of the previous year				14,677.08
Earnings per share (EPS) (for continuing and discontinued operations) (of Rs. 10 each) (Not annualised)				
Basic	26.84	29.04	14.34	81.61
Diluted	26.55	28.81	14.34	81.29

Extract of Unaudited Standalone Financial Results for the quarter ended June 30, 2021					
		Quarter ended Year ende			
	June 30,	March 31,	June 30,	March 31,	
Particulars	2021	2021	2020	2021	
1 di dodiui 3	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
Revenue from operations	3,437.13	3,295.24	2,716.58	11,974.01	
Profit before tax	1.103.56	1.056.02	703.61	3.244.69	

Profit after tax 821.94 783.52 500.72 2,389.04 The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the quater ended June 30, 2021 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the audited financial results are available on the Stock Exchanges

www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.eclerx.com For and on behalf of Board of Directors

Place: Mumbai Date: August 13, 2021 **Executive Director**



गल्फ ऑइल ल्युब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः इन सेंटर, ४९/५०, १२ वा रस्ता, एम. आय. डी. सी. अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९३, भारत. दूरध्वनी: +९१-२२-६६४८ ७७७७; फॅक्स: +९१-२२-२८२४ ८२३२; ईमेल आयडी: secretarial@gulfoil.co.in;

वेबसाइट: www.gulfoilindia.com; सीआयएन: L23203MH2008PLC267060

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रुकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) आयोजित १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेबाबत (एजीएम) माहिती, लेखा पुस्तकाचे (बुक क्लोजर) कामकाज बंद आणि अंतिम लाभांशाबाबत नोटीस

प्राद्वारे सूचना दिली जाते की, **गल्फ ऑईल लुब्रिकंटस् इंडिया लिमिटेडची (कंपनी) १३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)** व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) अथवा अन्य द्रूकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) गुरूवार, १६ सप्टेंबर, २०२१ रोजी पी.एम. (आयएसटी) होणार आहे. कंपनी कायदा, २०१३ . मधील विविध तरतुदी, तदनंतर निश्चित करण्यात आलेले विविध नियम आणि त्यासंदर्भात कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने (एमसीए) ८ एप्रिल, २०२०, १३ गप्रिल २०२०, ५ मे २०२० आणि १३ जानेवारी २०२१ रोजी निर्गमित केलेले परिपत्रक (या सर्वांचा एकत्रित उल्लेख 'एमसीए परिपत्रक' असा राहील तसेच भारतीय प्रतिभुती आणि विनिमय मंडळाने (सेबी) १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ ला निर्गमित केलेल्या परिपत्रकातील (या सर्वांचा एकत्रित उन्नेख 'सेबी परिपत्रक' असा राहील) सर्व लागु असलेल्या तरतुदींचे पालन करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे. सदर एजीएमच्या आयोजनाबाबत वितरित करण्यात आलेल्या सचनेत नमद केल्याप्रमाणे या सभेचे कामकाज केले जाणार आहे.

ई-मेलच्या माध्यमातन नोटीस आणि वार्षिक अहवालाचे वितरण

एमसीए आणि सेबीच्या परिपत्रकांनुसार, वार्षिक अहवालाची छापील प्रत पाठविण्याची पध्दत तुर्त स्थगित करण्यात आलेली आहे. एजीएमची नोटीस तसेच कंपनीच्या वार्षिक कामगिरीच्या अहवालाची प्रत कंपनी तसेच डिपॉझिटरी पार्टीसिपंट यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या ई–मेल पत्यांवर संबंधित तभासदांना पाठविण्यात आलेली आहे. नोटीस आणि अहवालाची कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थळ <u>https://www.gulfoilindia.com</u> तसेच संबंधित शेअरबाजाराच्या म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमें <u>https://www.bseindia.com</u> तसेच <u>https://www.nseindia.com</u> या संकेतस्थळावर आणि व्होटींग एजन्सी म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com यावर उपलब्ध आहेत.

ई-मेल ॲंड्रेसची नोंदणी अथवा अद्यावर्त	ोकरण करण्याची पध्दत
भौतिक स्वरुपातील समभागधारक	फोलिओ क्रमांक, समभागधारकाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची (पुढील आणि मागील बाजू) स्कॅन केलेली
	प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वयंसाक्षांकित केलेली स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकित केलेली
	स्कॅन प्रत) या सर्व माहितीचा समावेश असलेला मेल कंपनीच्या आरटीएला <u>einward.ris@kfintech.com</u>
	या मेलवर पाठवावा.
डिमॅट स्वरुपातील समभागधारक	तुमच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंटसशी संपर्क साधावा अथवा डीपीआयडी–सीएलआयडी (सोळा अंकी
	डीपीआयडी + सीएलआयडी अथवा लाभधारकाचा सोळा अंकी आयडी), नाव, ग्राहकाचे मस्टर अथवा
	अकाऊंटमधील व्यवहारांच्या एकत्रित स्टेटमेंटची प्रत, पॅन (पॅन कार्डची स्वयंसाक्षांकित केलेली स्कॅन प्रत),
	आधार (आधार कार्डची स्वयंसाक्षांकित केलेली स्कॅन प्रत) या सर्व माहितीचा समावेश असलेला मेल कंपनीच्या
	आरटीएला या <u>einward.ris@kfintech.com</u> या मेलवर पाठवावा.

तेराव्या एजीएममध्ये सहभाग

केवळ व्हीसी/ओएव्हीएम यंत्रणेच्या माध्यमातूनच समभागधारक एजीएमसाठी उपस्थित तसेच सहभागी होऊ शकतील. यासंदर्भात कंपनी एजीएम नोटीसद्वारे सविस्तर माहिती देणार आहे. सरकारी प्रशासनाने कोवीड–१९ संदर्भात जारी केलेल्या नियमावलींचे तंतोतंत पालन होण्यासाठी कंपनीच्या १३ व्या एजीएमसाठी व्यक्तिशः उपस्थित राहत त्यात सहभागी होण्यासाठी कोणतीही तरतुद करण्यात आलेली नाही, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. कंपनी कायदा, २०१३ मधील कलम १०३ नुसार सभेच्या गणपुर्तीसाठी व्हीसी/ओएव्हीएम यंत्रणेच्या माध्यमातून उपस्थित राहणाऱ्या सभासदांच्या संख्येची मोजदाद ग्राह्य धरली जाणार आहे.

इलेक्टॉनिक पध्दतीने मतदान करण्याची पध्दत

एजीएमच्या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांवर मतदान करता येण्यासाठी कंपनी आपल्या सर्व भागधारकांना दुरस्थ ई–मतदान यंत्रणेची ('दुरस्थ ई–मतदान') सुविधा प्रदान करणार आहे. याशिवाय प्रत्यक्ष सभेच्या वेळी मतदान करण्यासाठी कंपनी ई–मतदान यंत्रणेची सुविधा पूरविणार आहे. एजीएमपुर्वी तसेच प्रत्यक्ष एजीएमच्या वेळी दूरस्थ ई–मतदानाच्या पध्दतीबाबत एजीएमच्या नोटीसमध्ये सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

कंपनीच्या १३ व्या एजीएममध्ये समभागधारकांच्या मान्यतेला अधीन राहन संचालक मंडळाने प्रतिशेअर ९ (नऊ) रुपये अंतिम लाभांशाची शिफारस केलेली

आहे, याची समभागधारकांनी कृपया नोंद घ्यावी. संबंधित लाभांशाचे वितरण १५ ऑक्टोबर, २०२१ ला किंवा त्यापूर्वी केले जाणार आहे. लेखा पुरतकाचे (बुक क्लोजर) कामकाज बंदबाबत सूचना

कंपनी कायदा, २०१३ तील कलम ९१(१) नुसार, ३१ मार्च २०२१ ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी सभासदांना अंतिम लाभांश देण्याच्या पात्रतेची खात्री करण्याच्या हेतूने कंपनीचे सभासद सुचीचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण पुस्तिकेचे कामकाज शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१ ते गुरूवार, १६ सप्टेंबर, २०२१ (या दोन्ही दिवसांसह) बंद राहणार आहे. जर अंतिम लाभांश घोषित केला गेल्यास गुरुवार, ०९ सप्टेंबर, २०२१ या तारखेला कामकाजाच्या अंतिम तासापर्यंत लाभधारक मालकांची सुची/सभासद रजिस्टरमध्ये नाव असलेल्या सभासदांनांच त्याचे वितरण केले जाणार आहे.

स्थळ : मंबई

दिनांक : १३ ऑगस्ट २०२१

सभासद हे लक्षात घेऊ शकतात की, १ एप्रिल २०२० पासून पुर्वलक्षी प्रभावाने लागू झालेला वित्त कायदा, २०२० मधील तरतुदींनुसार सभासदांच्या हातात पडणारा लाभांश हा करपात्र आहे. त्यानुसार, अंतिम मुदतीच्या (कट ऑफ) तारखेला म्हणजेच गुरूवार, ०९ सप्टेंबर, २०२१ पर्यंत प्रत्येक श्रेणीच्या सदस्यांना लागू असलेल्या दरांनुसार रोख कर (टीडीएस) कापण्यास कंपनी जबाबदार असेल. विविध श्रेणीसाठी निर्धारित असलेल्या दरांबाबत प्राप्तीकर कायदा, १९६१ चा संदर्भ पहावा, ही विनंती सभासदांना करण्यात येत आहे. निर्धारित उदगम कराच्या (टीडीएस) दराची आकारणी सनिश्चित करण्यासाठी सदस्यांना विनंती केली जाते की त्यांची माहिती उदा ऍनकाईची माहिती तसेच स्वतःची निवासी स्थिती आणि होरूडींगची श्रेणी संबंधित डिपॉझिटरी पार्टीसिपंट किंवा कंपनीच्या रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण एजंटकडे (आरटीए) ०३ सप्टेंबर, २०२१ पर्यंत किंवा त्यापूर्वी https://ris.kfintech.com/form15/ या संकेतस्थळावर अद्ययावत करावे अथवा einward.ris@kfintech.com या मेलवर लेखी संपर्क करावा. या मुदतीनंतर करनिश्चिती अथवा करकपातीबाबत सभासंदाशी कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लाभांश प्राप्त करण्यासाठी आदेशाची नोंदणी पद्धत

लाभांश मिळण्यातील विलंब टाळण्यासाठी, सदस्यांना त्यांचा संपूर्ण बँक तपशील त्यांच्या डिपॉझिटरीजकडे (जेथे समभाग डीमटेरियलाइझ्ड स्वरुपात आहेत) अद्ययावत करण्याची विनंती केली जाते. भौतिक स्वरूपात समभाग असलेल्या सदस्यांना त्यांच्या बँक खात्याचे तपशील अद्ययावत करण्यासाठी विधिवत स्वाक्षरीसह कव्हरिंग लेटरच्या स्कॅन केलेल्या प्रतीसोबत त्यांच्या नावाचा आणि बँक खात्याच्या तपशीलांचा उल्लेख असलेला परंतु रद्ध केलेल्या चेक स्वयंसाक्षांकित केलेली पॅन कार्डची एक प्रत कंपनीच्या आरटीएकडे <u>einward.ris@kfintech.com</u> या मेलवर पाठविण्याची विनंती आहे. यामुळे त्यांच्या बँक खात्यात थेट लाभांश जमा करता येईल. रह केलेल्या धनादेशावर जर त्यांचे नाव नसल्यास, कृपया स्वयं साक्षांकित केलेली बँकेच्या पासबुक स्टेटमेंटची एक प्रत जोडावी.

गल्फ ऑइल ल्युब्रिकन्ट्स इंडिया लिमिटेडसाठी

श्वेता गप्ता कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

The spirit of Mumbal is now 93 years old!



www.freepressjournal.in



Navkar Corporation Ltd

नोंदणीकृत कार्यालय: २०५-२०६, जे. के. चेंबर्स, सेक्टर १७, वाशी, नवी मुंबई - ४०० ७०५, महाराष्ट्र, भारत. वेबसाईट: ; ईमेल:

फोन क्र. ९१-२२-२७६६ ८२२३, फॅक्स क्र.: ९१-२२-२७६६ ८२३८ सीआयएन : एल६३०००एमएच२००८पीएलसी१८७१४६

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हिसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स (ओएव्हिएम) मार्फत घेण्यात येणाऱ्या १३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या संदर्भातील माहिती

भागधारकांनी कृपया नोंद घ्यावी की, नवकार कॉर्पोरेशन लिमिटेड (''कंपनी'' च्या सभासदांची १[ँ]३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') ही एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी अनुक्रमे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२०, दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ५ मे, २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ (''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे

सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० (''सेबी सर्क्युलर्स'') च्या प्रयोज्य तरत्दींच्या अनुपालनात सभेला बोलाविणाऱ्या सूचनेत (''सूचना'') नमुद केलेल कामकाज करण्यासाठी व्हिसी/ओएव्हिएम मार्फत बुधवार, १५ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११ वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे.

II. वरील सर्क्युलर्सच्या अनुपालनात एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवालासह व्हिसी किंवा ओएव्हिएम मार्फत १३ व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी लॉगईन तपशिल यांची इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् आणि रजिस्ट्रर आणि शेअर ट्रान्सफर एजन्ट, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडे ईमेल पत्ते नोंदविलेल्या भागधारकांना पाठविण्यात येईल आणि ती कंपनीची वेबसाईट www.navkarcfs.com आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nseindia.com वर आणि सीडीएसएलची वेबसाईट www.evotingindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे.

III. वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना प्राप्त करण्यासाठी नोंदणी/ईमेल पत्ते अपडेट करण्याची पध्दत:

ज्या सभासदांनी कंपनी किंवा त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदविलेले नाही ते खालील पध्दतीने नोंदवु शकतात:

जर तम्ही डीमॅट स्वरुपात शेअर्स धारण केलेले असतील आणि डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्कडे तुमचा ईमेल आयडी नोंदविलेला नसेल तर तुम्हाला डिपॉझिटरी पार्टिसिपंटसुकडे तुमचा ईमेल आयडी नोंदविण्याची/अद्ययावत करण्याची किंवा लिंक: https://linkintime.co.in/emailreg/email_register.html वर क्लिक करुन रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट यांचेकडे तात्पुरती नोंदणी करण्याची

ii. जर तुम्ही प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले असतील आणि तुमचा ईमेल आयडी नोंद्विलेला नसेल तर तुम्हाला rnt.helpdesk@linkintime.co.in येथे लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कडे रितसर सही केलेले विनंती पत्र पाठवून तुमचा ईमेल पत्ता नोंदणी/अद्ययावत करण्याकरिता विनंती करण्यात येत आहे.

IV. एजीएममध्ये मतदान करण्याची पध्दत:

कंपनीने १३ व्या एमजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी तिच्या सर्व सभासदांना दरस्थ ई-मतदान सुविधा ('दरस्थ ई-मतदान') पुरविली आहे. त्यानुसार कंपनीने एजीएमच्या दरम्यान ई-मतदान पध्दत ('ई-मतदान') मार्फत मतदानाची सविधा परविली आहे. सर्व सभासदांसाठी डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् / कंपनी / आरटीए कडे ईमेल पत्ते न नोंद्विलेल्या प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या सभासदांसह) दुरस्थ ई-मतदान किंवा एजीएमच्या दरम्यान ई-मतदानाच्या मार्फत मतदान करण्याची प्रक्रिया आणि माहिती कंपनीच्या १३ व्या एजीएमच्या सूचनेत नमुद केलेली आहे.

> नवकार कॉर्पोरेशन लिमिटेड करिता सही/-

ठिकाण : नवी मुंबई दिनांक : १३ ऑगस्ट, २०२१. दीपा गेहानी कंपनी सचिव



रेप्को होम फायनान्स लिमिटेड १ ला मजला, जयकुल आर्केड, गावदेवी मंदिर जवळ,

मानपाडा रोड, डोंबिवली - ४२१२०१

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी रेप्को होम फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी म्हणून

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या नियम ९ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात २४.०८.२०२० पासून पुढील व्याजासह अनुक्रमे रु. ४०,५८,६९३/- अाणि रु. २६,१०,७९०/- अशी कर्ज खाते क्र. १५९१८७००००५२ आणि १५९१५७००००८३ द्वारे सूचनेत नमूद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी **कर्जदार : श्री. किशोर पुनियार्थी ,** विश्वनाथ यांचा मुलगा, फ्लॅट क्र. २५०३, २५ वा मजला, जेमिनी ए, हिरानंदनी मिडोज, ग्लाडिस अल्वेअर रोड, पोखरण रोड क्र. २ लगत, ठाणे पश्चिम, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र- ४० ०६१ , **तसेच येथे**: मे श्री. साई एन्टरप्रायझेस, शॉप क्र. १, ३४६ किरण कुटीर, अजय नगर रोड, शिवाजी चौक, भिवंडी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र- ४२१ ३०२, तसेच येथे: हि क्र. २६०/१०४, भाग्यश्री इमारत., ए विंग, ब्राम्हण अळी, भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१ ३०२, **कर्जदार**/ सहकर्जदार: सौ. दीपा किशोर पुनियार्थी, फ्लंट क्र. २५०३, २५ वा मजला, जेमिनी ए, हिरानंदनी मिडोज, ग्लाडिस अल्वेअर रोड, पोखरण रोड क्र. २ लगत, ठाणे पश्चिम, जिल्हा उाणे, महाराष्ट्र- ४० ०६१ , **तसेच येथे**: दीपा स्किन ॲण्ड मेहेंदी क्लासेस, हि. क्र. २६०/१०४, भाग्यश्री बिल्डिंग, ए विंग, ब्राम्हण अळी, भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र ४२१ ३०२, तसेच येथे: हि क्र. २६०/१०४, भाग्यश्री इमारत., ए विंग, ब्राम्हण अळी, भिवंडी, जिल्हा ठाणे. महाराष्ट्र ४२१ ३०२. हमीदार: श्री. राम कष्णा चौधरी. हि. क्र. २८७. १ ला मजला, हनमान मंदिर जवळ, कामतघर, भिवंडी, तालका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र-४२१ ३०२ **तसेच येथे** मे श्री. साई एन्टरप्रायझेस, शॉप क्र. १, ३४६ किरण कुटीर, अजय नगर रोड, शिवाजी चौक, भिवंडी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, महाराष्ट्र- ४२१ ३०२ यांना बोलविण्यासाठी दिनांक ३१.०८.२०२० रोजीची मागणी सूचना जारी केली होती.

कर्जदार, सह-कर्जदार आणि हमीदार यांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केली आहे म्हणून कर्जदार, सहकर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वारे देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी १० ऑगस्ट, २०२१ रोजी सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता नियमावलीच्या नियम ९ अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतला आहे.

कर्जदार. सहकर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदर मिळकतीसह व्यवहार करू नये आणि मिळकतीसह केलेला कोणताही व्यवहार हा त्यावरील इतर खर्च आणि ०९.०८.२०२१ पासून पुढील व्याजासह अनुक्रमे रु. ४३,२४,२०५/- आणि रु. २७,३८,०९८/- यो रकमेकरिता कर्ज खाते क्र. १५९१८७००००५२ आणि १५९१५७००००८३ द्वारे जयकुल आर्केड, पहिला मजला, पांडरंग वाडी, मानपाडा रोड, डोंबिवली (पूर्व)- ४२१ २०१ येथे स्थित डोंबिवली येथे शाखा कार्यालय असलेली रेप्को होम फायनान्स लिमिटेड च्या प्रभाराच्या अधिन राहील.

आम्ही तमचे लक्ष सिक्यरिटायझेशन ॲक्टच्या कलम १३(८) कडे वेधत आहोत. ज्यानसार जर तारण धनकोंनी केलेला सर्व परिव्यय, प्रभार आणि खर्चासह एकत्रित तारण धनकोंची थकबाकी ही तारण मत्तेची विक्री किंवा हस्तांतराकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी कोणत्याही वेळी भरणा केलीत तर तारण मत्तेची विक्री किंवा हस्तांतरणासाठी पुढील पावले उचलण्यात येणार नाहीत. मिळकतीचे वर्णन

ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आणि ठाणेचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप जिल्हा मध्ये आणि गाव चितळसर मानपाडा आणि माजिवाडा, तालूका आणि जिल्हा ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले गाव माजिवाडा येथे स्थित गाव चितळसर मानपाडा आणि धारक स क. १६६/१भाग, ३४२/भाग, १६६/१ भाग येथे स्थित जमीन धारक गट क्र. ४३/१, ४३/२, ५२/७, ५२/८, ५२/९, ५२/१०, ५२/११, ५२/१२, ५२/१३, ५२/१४, ५६/६ भाग आणि ४५ , हिरानंदनी मिडोज नावे ज्ञात कॉम्प्लेक्समध्ये जेमिनी इमारत ए विंग मध्ये २५ व्या मजल्यावर मिळकत धारक फ्लॅट क्र. २५०३, मोजमापित १३८.४८ चौ.मीटर्स सह त्यावरील उभी इमारतचे सर्व ते भाग आणि विभाग आणि खालीलप्रमाणे सीमाबध्द.

पूर्वेला किंवा त्यादिशेने: ओपन स्पेस, **पश्चिमेला किंवा त्यादिशेने:** फ्लॅट क्र. २५०२, उत्तरेला किंवा त्यादिशेने: पॅसेज, दक्षिणेला किंवा त्यादिशेने: ओपन स्पेस प्राधिकत अधिकारी तिकाण: **डोंबिवली**

दिनांक: १०.०८.२०२१

रेप्को होम फायनान्स लिमिटेड

जाहीर सूचना

श्रीमती किरण बजाज, श्रीमती पूजा बजाज, आणि मास्टर वनराज बजाज (त्याची आई आणि नैसर्गिक पालक श्रीमती पूजा अनंत बजाज यांच्या माध्यमात्न) यांचे १० समभाग मूल्य प्रत्येकी रु १००/ - डिस्टिंक्टिव्ह क्रमांक ३६६ ते ३७५ (दोन्ही क्रमांकांसह) जे मेकर टॉवर ए अँड बी को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड यांचे आहेत आणि सदनिका क्रमांक २११/ए, क्षेत्र समारे ३००० चौरस फट. समतल्य २७८.८१ चौरस मीटर्स किंवा त्यांच्या आसपास आणि जो २१ व्या मजल्यावर आहे अधिक त्यासह दोन गॅरेजीस क्रमांक सी - २५, आणि सी - २६, मेकर टॉवर ए बिल्डिंग, कफ परेड, मुंबई ४०० ००५, प्लॉट क्रमांक सी एस क्रमांक ६४१ कुलाबा विभाग यामधील हक आणि हक संबंध यांची तपामणी करीत आहोत. अशी कोणतीर्ह व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती ज्यांचा सदरील समभाग किंवा सदरील प्रिमायसेस यांच्यावर किंवा त्याच्या संदर्भात कोणताही दावा असेल तर त्यांनी त्या संदर्भातील माहिती लेखी स्वरूपात निम्नस्वाक्षरीकार यांच्याकडे ही सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासन १४ दिवसांत. आपल्या दाव्याच्या पष्टयर्थ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांसह सादर करणे आवश्यक आहे. अन्यथा. दावे असल्यास ते अधित्यजित

> जय हिरानंदानी मरीन डूईव्ह, मुंबई ४०० ००२

दिनांक : १३-०८-२०२१

समजण्यात येतील.

जाहीर सूचना

सर्व जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, प्रतिभा एस. पुरव आणि अन्य यांच्याद्वारे निष्पादित खालील नमुद मिळकतीच्या संदर्भातील नोंदणीकृत विकास करार आणि मुखत्यारनामा वैध, अस्तित्वात आणि अंमलात आहे आणि माझे अशिल सदर मिळकतीशी आणि उर्वरित मिळकतीच्या ताब्यामधील व्यवहार करीत आहेत. दि. ०४/०८/२०२१ रोजीच्या नवशक्ती वृत्तपत्रामध्ये प्रकाशित प्रतिभा एस. पुरव आणि अन्य यांच्या विकल इशानी वोरा यांच्याद्वारे केलेली कथित समाप्ती वैध नाही आणि माझ्या अशिलांद्वारे त्याचे खंडन केलेले आहे, याची कृपया नोद

गाव दहिसर, तालुका बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा, मोजमापित २७६३.४ चौ. मी.च्या सर्व्हे क्र. ७३, हिस्सा क्र. २, सीटीएस क्र. १२१७ धारक जिमनीचे ते सर्व भाग आणि विभाग

अभिषेक पाटील मे. सोनल कन्स्ट्रक्शनकरीता वकील

२७, एक्झामिनर प्रेस बिल्डिंग, ३रा मजला, ३५, दलाल स्ट्रिट, फोर्ट, मुंबई - ४०० ००१

न्याअर्थी. निम्नस्वाक्षरीकार सेंटल बँक ऑफ इंडियाचे प्राधिकत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ७/०४/२०२१ रोजीस मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री.मनिष राजकुमार कामरा यांस भूचनेतील एकूण नमूद रक्कम म्हणजेच रु. ४<mark>६१९३८/ –(रुपये चार लाख एकसष्ट हजार नऊशे</mark> अ**डतीस मात्र)** अधिक त्यावरील व्याज सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यात सांगितले होते. कमेची परतफेड करण्यास वरील कर्जदार **श्री.मनिष राजकुमार कामरा** असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन मरण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून सदर ॲक्टच्या कलम १३ (४) सहवाचता नियम ८ अन्वये बुधवार दिनांक **१३ ऑगस्ट, २०२१** वेशेषत: कर्जदार **श्री.मनिष राजकुमार कामरा** आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला नोणताही व्यवहार हा सेंटल बँक ऑफ इंडिया. उल्हासनगर शाखा यांस रक्कम रू. ४६१९३८/-(रुपये चार लाख एकसष्ट हजार नऊशे अडतीस मात्र) अधिक त्यावरील व्याजासाठी

५०४ ए / बी नीलकंठ, ९८

जाहीर सूचना

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क. ४०३. ४था मजला. फ्लॉवर व्हॅली डमारत. मॉडल इंग्लिश स्कलसमोर. प्लॉट क.६२१.

६२३, ६२४, ६२६ आणि ६२७ सर्व भाग, शीट क्र.७६, १-२-३, उल्हासनगर ४२१००१,

सेंटल बँक ऑफ इंडिया

प्राधिकृत अधिकारी

सही/-

(नियम ८(१))

कब्जा सूचना

सामान्य जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, आम्ही, **श्री. दिलीप एन. पारेख आणि** श्रीम. डॉली ए. पारेख असून सदर एचडीएफसी बँक लि. द्वारे मे. पारेख **एन्टरप्राईजेसला** मंजुर बँकिंग सुविधेला सुरक्षित करण्यासाठी प्रतिभूतीच्या स्वरूपात एचडीएफसी बँक लि. ला तारण म्हणून याखालील वर्णनाची आमची मिळकत देण्यास इच्छुक आहे.

मोजमापीत ११५४ चौ.फु.

दिनांक : १३ ऑगस्ट, २०२१

म्थळ : उल्हासनगर

मिळकतीचे वर्णन :-गाव मालाड (दक्षिण), तालुका बोरीवली, मुंबई येथे स्थित स. क्र. ३५६, हि. क्र. १, सीटीएस क्र. ६५७, ६५७/१ ते १४ धारक जिमनीच्या भुभागावर बांधकामीत सहकार व्हिला सीएचएस लि. म्हणून ज्ञात सोसायटीमधील सहकार अपार्टमेंट म्हणन ज्ञात इमारतीच्या ए-विंगमधील ६व्या मजल्यावरील मोजमापित ४९४ चौ. मी. चटई क्षेत्राचा

त्यापुढे असे कळविले आहे की, वरील उल्लेखित मिळकतीशी संबंधित खालील मुळ कागदपत्र गहाळ झाले. उपलब्ध नाहीत आणि शोधन सापडण्यासारखे नाहीत. जे

अन्.क्र.	कागदपत्राचे नाव
۶.	श्री. अभय कोठारी तसेच श्रीम. ज्योती कोठारी आणि श्री. दिलीप एन पारेख तसेच
	श्रीम. डॉली ए पारेख यांच्या दरम्यान झालेला मुळ करार दिनांक ०९.०४.२००७ यासह
	अनुक्रमांक बोरीवली ५-३०३४-२००७ अंतर्गत एसआरओ द्वारे जारी दिनांक
	०९.०४.२००७ ची मळ नोंदणी पावती.

जर कोणत्याही व्यक्ती/व्यक्तीं किंवा संस्थेला सदर मिळकत किंवा त्यावरील कोणत्याही भागावर कोणताही प्रभार, भार, हक्क, हितसंबंध किंवा कोणत्याही स्वरूपाचा हक्कदाराचा दावा असल्यास सदर लिखित पुष्ठ्यर्थ दस्तावेज आणि त्यावरील पुराव्यासह **मे. बेजाय** ऑण्ड कं., विकल आणि नोटरी, ज्यांचे कार्यालय आहे २०२, १ला मजला. बिल्डिंग क्र. २८, हर्ष विहार, सेक्टर १, शांती नगर, मिरारोड (पू.), ठाणे ४०१ १०७ येथे या सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणत्याही तशा दावा, हक्क, हितसंबंध, प्रभार, भार किंवा कोणत्याही प्रकारचे कोणाचेही इतर कोणतेही हक्क किंवा हक्कदाराच्या संदर्भाशिवाय सदर एचडीएफसी बँक लि. कडे गहाण ठेवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.

ठिकाण :- मुंबई दिनांक :- १०.०८.२०२१ अी. दिलीप एन. पारेख आणि श्रीम. डॉली ए. पारेख

राष्ट्रीय कार्यालय : एचडीआयएल टॉवर्स, बी विंग, ६ वा मजला, अनंत काणेकर मार्ग, स्टेशन रोड, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०००५१ शाखा कार्यालय : धिरज बाग, इमारत ''ए'', तळमजला आणि १ ला मजला, ॲक्सिस बॅंकेच्या बाजूला, मोनालिसा बिल्डिंग समोर, आग्रा रोड, हॉ

सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) सहवाचता सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रकान ऑण्ड फायनात्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ अन्वये, निम्नस्वाक्षरीकार हे सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनात्शिअल ॲसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सदर ऑक्ट) अन्वये दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉपरिशन लि. (डीएचएफएल) चे प्रायिकृत अधिकारी आहेत. सदर ऑक्टच्या कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेसेट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून प्राधिकत अधिकाऱ्यांनी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अन्वये मागणी सचना जारी करून खालील कर्जदारांना ('सदर कर्जदार') त्यांना जारी केलेल्या संबंधित सचनामध् जानकारचा चार केटन जो महिन्द जानकार है। जानकार केटन जानकार पूर्ण जानकारचा है। जानकारचा हो कार्य कार्य जानकार वा मृद्ध केटले या कमाची पतफेड कप्पास सांगित होते. वरील वानतीत, यद्वार पुन्त एकदा सद कर्जदाना सुचना देऊन हम प्रनेच्चा प्रसिद्धीमासून देवसांत खाली दर्शवलेली सकस, दिलेल्य तारखे(खां) पासून प्रदानाच्या आणि किंवा वसुलीच्या तारखेप्यंत, सदर कर्जदारांनी केलेल्या कर्ज करार आणि अन्य कोणत्याही दस्तावेजांतर्गत देव असलेल्या सदर मागणी सूचनेत दिलेल्या तपशिलाप्रमाण पुढील व्याजासह डीएचएफएलला प्रदान करण्यास सांगण्यात येते. कर्जाच्या नियत परतफेडीसाठी तारण म्हणून सदर कर्जदारांनी अनुक्रमे खालील मालमत्ता डीएचएफएलकडे गहाण ठेवल्या आहेत.

कर्जदारांचे नाव/हमीदारांचे नाव/	एनपीए तारखेसह मागणी	मिळकतीचा पत्ता
कर्ज कोड	सूचनेची तारीख आणि रक्कम	
(एलसी क्र. ००००३४९६ पनवेल शाखा)	१७-०५-२०२१ / रु. १२९९७९०/-	फ्लॅट क्र. ई-३२, २रा मजला, ई विंग, श्री ज्ञानेश्वर माऊली
संतोष आर पांचाल (कर्जदार)	(रु. बारा लाख नव्याण्णव हजार सातशे नव्वद	सीएचएसएल, विचुंबे गाव, पनवेल, एनएम रायगड, महाराष्ट्र :-
जयाश्री सी पांचाल (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	४१०२०६
(एलसी क्र. ००००११५५ बदलापूर शाखा)	१७-०५-२०२१ / रु. १२९६६२१/-	फ्लॅट क्र. १०७, १ला मजला, बी विंग, स्वस्तिक रेसिडेन्सी, मोरे
दुर्गेश सिंग (कर्जदार)	(रु. बारा लाख शहाण्णव हजार सहाशे एकवीस	नर्सरी जवळ, धोनेवाडी गाव वांगणी पश्चिम ठाणे, महाराष्ट्र :- ४२१
राजकुमारी ओमप्रकाश सिंग (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	404
(एलसी क्र. ००००१०५ भांडुप शाखा)	१७-०५-२०२१ / ह. १२८९०४३/-	फ्लॅट क्र. ६०४ आणि ७०४ (डुप्लेक्स), ६ आणि ७वा मजला, विंग-
इरफान अंसार अहमद शेख (कर्जदार)	(रु. बारा लाख एकोणनव्वद हजार त्रेचाळीस	सोनम पॅलेस सीएचएसएल, गोल्डेन- फेज-१ पुढे, आयसीआयसीअ
इमरान अंसार अहमद शेख (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (११ -०३-२०२१)	बँक जवळ, मिरा रोड-पूर्व, ठाणे, महाराष्ट्र:- ४०११०७
(एलसी क्र. ००००३५७८ वसई पूर्व शाखा) राजश अशोक खंडागळे (कर्जदार)	१७-०५-२०२१ / रु. १२७७२४०/- (रु. बारा लाख सत्याहत्तर हजार दोनशे चाळीस	पलॅट क्र. एच/४०१, ४था मजला, एच विंग, चंद्रेश श्रद्धा सीएचएसएल, एम.डी. नगर, वृंदावन पार्क समोर, अचोले रोड
संदीप अशोक खंडागळे (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	नालासोपारा पूर्व, ठाणे, महाराष्ट्र :- ४०१२०९
(एलसी क्र. ००००६२१३ सुरत शाखा)	१२-०५-२०२१ / ह. १२७५६७२/-	फ्लॅट क्र. २०१, ए विंग, अलाप हाईटस्, अकरा मारूती लेक जवव्य
तुषार मधुसुदन पोरे (कर्जदार)	(रु. बारा लाख पंच्याहत्तर हजार सहाशे बाहत्तर	गांधीवाडी, गांधडीवाडी, उमरगाव, वलसाड, गुजरात:- ३९६१७०
अल्पा तुषार पोरे (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (०९-०१-२०२१)	,,,,
(एलसी क्र. ०००००५४ भिवंडी शाखा)	१७-०५-२०२१ / रु. १२७१९९०/-	न्यु ग्लोबल कॉम्प्लेक्स, ए-विंग, खोली क्र. ४०८, ४था मजला,
शफीकुर्रहमान एन मंसूरी (कर्जदार)	(रु. बारा लाख एकाहत्तर हजार नऊशे नव्वद	विट्ठल नगर, पारपोली, भिवंडी ठाणे, ठाणे, महाराष्ट्र :- ४२१ ३०:
रईसा बानो शफीकुर्रहमान मंसूरी (सह–कर्जदार १)	मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	
(एलसी क्र. ००००१५०७ भांडुप शाखा)	१७-०५-२०२१ / रु. १२५९१६९/-	प्लॉट क्र. ६३/ए, ड्रिमलॅण्ड सिटी, पार्वती आंगन जवळ, मौजा
रणजीत दत्तात्रय मराठे (कर्जदार)	(रु. बारा लाख एकोणसाठ हजार एकशे	मोहराई, मुरबाड, ठाणे, महाराष्ट्र :- ४२१४०१
शितल रणजीत मराठे (सह-कर्जदार १)	एकोणसत्तर मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	
(एलसी क्र. ००००५०५७ वाशी शाखा)	१७-०५-२०२१ / रु. १२५८०७०/-	फ्लॅट क्र. १०२, १ला मजला, बिल्डिंग क्र. ५बी, ओलम्पियो
सचिन विनायक पांचाल (कर्जदार)	(रु. बारा लाख अञ्चावन्न हजार सत्तर मात्र)	रिव्हरसाईड प्रोजेक्ट गाव-अवासारे, नेरल कर्जत रायगड, महाराष्ट्र
सावित्री विनायक पांचाल (सह-कर्जदार १)	एनपीए (११-०३-२०२१)	४१०२०१
(एलसी क्र. ००००२१३४ कोल्हापुर शाखा)	१२-०५-२०२१ / रु. १२५७९८४/-	फ्लॅट क्र. २०२, इंद्रधनु, २रा मजला, ए बिल्डिंग ए विंग, भुईंज बस
जमीर सुल्तान इनामदार (कर्जदार)	(रु. बारा लाख सत्तावन्न हजार नऊशे चौऱ्याऐंशी	स्टॅंड मागे, चिंदवली रोड, भुईंज, भुईंज, सतारा, महाराष्ट्र :-
दस्तगीर सुल्तान इनामदार (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (०९-०१-२०२१)	४१५५१५
(एलसी क्र. ००००५४६२ विरार शाखा)	89-04-2028 / T. 8248233/-	फ्लॅट क्र. ००४, तळ मजला, बिल्डिंग क्र. ०१ ओम स्वस्तिक
यशवंत आनंदराव येडेकर (कर्जदार) करणा राणवंत रोटेकर (सह-कर्जटार १)	(रु. बारा लाख चोपन्न हजार दोनशे तेहेतीस मात्र)	सीएचएसएल, पद्मावती नगर, सेक्टर ०४, पद्मावती मार्ग, विरार
करूणा यशवंत येडेकर (सह-कर्जदार १)	एनपीए (०९-०१-२०२१)	पश्चिम, पालघर, ठाणे, महाराष्ट्र :- ४०१ २०२
(एलसी क्र. ००००१२६९ उल्वे शाखा) रविंद्र मोहन गायकवाड (कर्जदार)	१७-०५-२०२१ / रु. १२४८०८४/- (रु. बारा लाख अट्टेचाळीस हजार चौऱ्याऐंशी	प्लॅट क्र. ४०३, ४था मजला, जी टॉवर, अंजनी रेसिडेन्सी, आदित् पार्क जांबुवा जवळ, वडोदरा, गुजरात, वडोदरा, गुजरात वडोदरा,
रावद्र माहन गायकवाड (कजदार) वर्षा रविंद्र गायकवाड (सह-कर्जदार १)	(२. बारा लाख अञ्चचाळास हजार चाऱ्याएशा मात्र) एनपीए (०९-०२-२०२१)	पाक जाबुवा जवळ, वडादरा, गुजरात, वडादरा, गुजरात वडादरा, गुजरात :- ३९१५१०
(एलसी क्र. ००००२३०१ घोडबंदर शाखा)	१७-०५-२०२१/ ह. १२४१८०३/-	पुजरात := २८५५० फ्लॉट क्र. ००३, तळ मजला, बिल्डिंग क्र. १० मनोहर श्रीजी निर्वाप
(एलसा फ्र. ४०००२२०२ वाडबदर साखा) सुरेखा सचिन ओव्हल (कर्जदार)	(रु. बारा लाख एकेचाळीस हजार आठशे तीन	कात्रप स्कूल जवळ, कात्रप बदलापूर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र :-
सुरका सावन जान्हरा (कावार) सचिन गोविंद ओव्हल (सह–कर्जदार १)	मात्र) एनपीए (११-०५-२०१९)	४२१५०३
(एलसी क्र. ०००००२४३ डोंबिवली शाखा)	१७-०५-२०२१ / र. १२१९०५०/-	फ्लॅट क्र. जी-४, तळ मजला, बालकृष्णा सीएचएस, शुभ आशिष
पंकज लक्ष्मीदास जांभुलकर (कर्जदार)	(रु. बारा लाख एकोणीस हजार पन्नास मात्र)	सीएचएस जवळ, अष्टविनायक पार्क जवळ, कात्रप बदलापूर पूर्व,
हर्षदा पंकज जांभुलकर (सह-कर्जदार १)	एनपीए (१०-१२-२०२०)	ठाणे, महाराष्ट्र :- ४२१५०३
(एलसी क्र. ०००१५३४१ मुंबई मेट्रो शाखा)	१७-०५-२०२१ / रु. १२१८९९७/-	फ्लॅट क्र२०२, २रा मजला, टाईप-ए३ सिद्धार्थ कॉम्प्लेक्स,
धरमपाल अवदेश पासी (कर्जदार)	(रु. बारा लाख अठरा हजार नऊशे सत्त्याण्णव	कात्रप, न्यु पेट्रोल पंप जवळ, बदलापूर-पूर्व, ठाणे, महाराष्ट्र :-
अवदेश दुलारे पासी (सह–कर्जदार १)	मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	४२१५०१
(एलसी क्र. ००००२९९१ विरार शाखा) रूपेश	१७-०५-२०२१ / इ. १२१२०२२/-	युनिट क्र. १२०१, १२वा मजला, टॉवर बी३, इको गाव-२ जीएच
कोंडीराम दायते (कर्जदार) मुक्ता रूपेश दायते (सह-	(रु. बारा लाख बारा हजार बावीस मात्र)	०१, सेक्टर-१६बी ग्रेटर नोएडा गौतमबुद्ध नगर उत्तर प्रदेश :- २०१
कर्जदार १) निलेश के दायते (सह-कर्जदार २)	एनपीए (०९-०१-२०२१)	308
(एलसी क्र. ००००३४७९ कल्याण शाखा)	१७-०५-२०२१ / रु. १२०७५४/-	फ्लॅट क्र५०१, ५वा मजला, विंग-ओ, बिल्डिंग टाईप-आय,
प्रसन्ना कुमार भास्करण (कर्जदार) बिंट प्रसन्ना कमार (सह-कर्जटार १)	(रु. बारा लाख सात हजार सातशे चोपन्न मात्र)	ऑक्सफोर्ड मोहन सबर्बिया, फेज-१, अयप्पा मंदिर जवळ, अंतरनाथ-पश्चिम ठाणे महाराष्ट्र :- ४२१३०१
बिंदु प्रसन्ना कुमार (सह-कर्जदार १)	एनपीए (१०-१२-२०२०)	अंबरनाथ-पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र :- ४२१३०१
(एलसी क्र. ००००५७९२ अंबरनाथ शाखा) मंगेश रमेश साळुंखे (कर्जदार) शुभांगी मंगेश साळुंखे (सह-	१७-०५-२०२१ / रु. १२०७६०२/- (रु. बारा लाख सात हजार सहाशे दोन मात्र)	प्लॅट क्र. ००१, तळ मजला, विंग ए३, श्री कॉम्प्लेक्स सीएचएसए बेलावली पुलिस चौकी जवळ, बदलापूर पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र :
कर्जदार १) विश्वास रमेश साळुंखे (सह-कर्जदार २)	एनपीए (०९-०१-२०२१)	वलावला पुलिस चाका जवळ, बदलापूर पश्चिम, ठाण, महाराष्ट्र : ४२१५०३
(एलसी क्र. ०००००५९० वाशी शाखा)	१७-०५-२०२१ / रु. १२०५१२७/-	प्लॉट क्र. ३०१, ३रा मजला, श्री गणेश दर्शन, सेक्टर-२०, प्लॉट उ
(एलसा फ्र. ४००००५ (० वाशा शाखा) संदीप लक्ष्मण जाधव (कर्जदार)	(रु. बारा लाख पाच हजार एकशे सत्तावीस मात्र)	५५ ए आणि ५५ बी, कोपरखैराणे, ठाणे, महाराष्ट्र :- ४००७०५
सुनीता संदीप जाधव (सह-कर्जदार १)	एनपीए (०९-०१-२०२१)	
(एलसी क्र. ००००६७७२ ठाणे शाखा)	१७-०५-२०२१ / रु. ११९७९२४/-	फ्लॅट क्र. १०७, १ला मजला, बी विंग, गॅलेक्सी होम, रेतीबंदर रोड
चंपालाल के सुथार(कर्जदार)	(रु. अकरा लाख सत्याण्णव हजार नऊशे चौवीस	पाटीदार पार्क मागे, काल्हेर, भिवंडी, ठाणे, महाराष्ट्र :- ४२१३०२
तिजा चंपालाल सुथार (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (०९-०२-२०२१)	
(एलसी क्र. ००००१७५९ नालासोपारा शाखा)	१७-०५-२०२१ / इ. ११८९८३९/- (इ.	फ्लॅट क्र. २०३, २रा मजला, ए विंग, मातोश्री सीएचएसएल,
सुरेश आनंद मानुगडे (कर्जदार)	अकरा लाख एकोणनव्वद हजार आठशे	बदलापूर, अंबरनाथ रोड, आयसीआयसीआय बँक समोर, कात्रप,
रूपाली सुरेश मानुगडे (सह-कर्जदार १)	एकोणचाळीस मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	बदलापूर पूर्व, ठाणे, महाराष्ट्र :- ४२१५०३
(एलसी क्र. ००००१६७९ डोंबिवली शाखा)	१७-०५-२०२१ / रु. ११७६०५३/-	फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, बिल्डिंग क्र. ३७ टाईप बी -२ पोदार
संदीप पी सोनावणे (कर्जदार)	(रु. अकरा लाख शहात्तर हजार त्रेपन्न मात्र)	नवजीवन फेज-१, आटगाव ठाणे, ठाणे, महाराष्ट्र :- ४२१६०१
आशिष प्रकाश सोनावणे (सह-कर्जदार १)	एनपीए (०९-०२-२०२१)	
(एलसी क्र. ०००२७२४२ मुंबई मेट्रो शाखा) चेतन चंद्रकांत शिरसात (कर्जदार)	१७-०५-२०२१/ रु. ११६५९१६/-	फ्लॅट क्र. जी/३, तळ मजला, बी विंग, श्री- आनंदवन सीएचएसएल, गांदी चौक जवळ, कुळगाव, तालुका अंबरनाथ
चतन चंद्रकात शिरसात (कजदार) चंद्रकांत एन शिरसात (सह–कर्जदार १)	(रु. अकरा लाख पासष्ट हजार नऊशे सोळा मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	बदलापूर (पू), ठाणे, महाराष्ट्र :- ४२१५०३
चद्रकात एन शिरसात (सह-कजदार र <i>)</i> (एलसी क्र. ०००३३१६४ मुंबई मेट्रो शाखा)	१७-०५-२०२१ / रु. ११६४३६४/-	षदलापूर (पू), ठाण, महाराष्ट्र :- ४२१५०२ फ्लॅट क्र. १४०८, १४वा मजला, ए विंग पृढे, नंदनवन इंडस्टियल
(एलसा क्र. ०००२२८६४ मुबइ मट्टा शाखा) धर्मेंद्र त्रिपाठी (कर्जदार)	(रु. अकरा लाख चौसष्ट हजार तीनशे चौसष्ट	इस्टेट समोर, टेलिफोन एक्स्चेंज जवळ, मुलुंड पश्चिम, मुंबई, मुंबई
निर्मला डी त्रिपाठी (सह-कर्जदार १)	मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	उपनगर, महाराष्ट्र :-४०००८०
(एलसी क्र. ०००००४५५ घोडबंदर शाखा)	१७-०५-२०२१ / रु. ११५५०३५/-	फ्लॅट क्र३०३, ३रा मजला, बी विंग, सिद्धी विनायक रेसिडेंसी,
नितिन रामचंद्र मोरे (कर्जदार)	(रु. अकरा लाख पंचावन्न हजार पस्तीस मात्र)	काल्हेर, रेतीबंदर रोड, भिवंडी ठाणे, महाराष्ट्र :- ४२१ ३०१
सचिन रामचंद्र मोरे (सह-कर्जदार १)	एनपीए (०९-०१-२०२१)	
(एलसी क्र. ००००४३१० पनवेल शाखा)	१७-०५-२०२१ / रु. ११५०७१५/-	फ्लॅट क्र. ए-००२, तळ मजला, ए विंग, माऊली रेसिडेंसी १, नेवा
भागवत ज्ञानोबा दराडे (कर्जदार)	(रु. अकरा लाख पन्नास हजार सातशे पंधरा मात्र)	गाव पनवेल तलोजा रोड पनवेल, रायगड, रायगड, महाराष्ट्र :-
सुनीता भागवत दराडे (सह-कर्जदार १)	एनपीए (१०-१२-२०२०)	४१०२०६
(एलसी क्र. ००००६८७४ कल्याण शाखा)	१७-०५-२०२१ / रु. ११४७८९०/-	फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, श्रीजी दर्शन रमेशवाडी, बराज रोड,
श्यामसुंदर हरिकृष्णा पाणिग्रही (कर्जदार)	(रु. अकरा लाख सत्तेचाळीस हजार आठशे	कुळगाव, बदलापूर पश्चिम, ठाणे, ठाणे, महाराष्ट्र :- ४२१ ५०१
एके हरिकृष्णा पाणिग्रही (सह-कर्जदार १)	नव्वद मात्र) एनपीए (०९-०१-२०२१)	
(एलसी क्र. ००००८८७२ वसई शाखा)	१७-०५-२०२१ / ह. ११४७२४४/-	फ्लॅट क्र. ०५, तळ मजला, ओमकार सीएचएसएल, विमल डेअरी
संतोष प्रह्लाद करांडे (कर्जदार)	(रु. अकरा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे	जवळ, गोडदेव अश्विनी हॉस्पिटल समोर, भाईंदर पूर्व, ठाणे, महारा
मिनाक्षी संतोष करांडे (सह-कर्जदार १)	चव्वेचाळीस मात्र) एनपीए (१०-१२-२०२०)	:- ४०११०५

ज्ञ वरीलप्रमाणे डीएचएफ्एलला प्रदान करण्यात सद्र कर्जदारांनी कसूर केली तर, डीएचएफएल ॲक्टच्या कलम १३(४) व प्रयोज्य नियमान्वये वरील तारण मतांविरुद्ध सर्वस्वी सद्र कर्जदारांच्या खर्च आणि परिणामांच्य बोखीमीवर कारवाई करेल. ॲक्ट अन्वये सद्रर कर्जदारांना, डीएचएफएलकडून लेखी पूर्व परवानगी पेतल्याशिवाय विक्री, माडेपड्डा किंवा अन्य प्रकारे उपरोक्त पतांचे हस्तांतरण करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे कोणत्याही व्यक्ती सदर ॲक्ट किंवा त्याअंतर्गत बनवलेल्या नियमांच्या तरतुर्दीचे उछंघन करतील किंवा तसा प्रयत्न करतील तर ते ॲक्ट अन्वये तरतुद केल्याप्रमाणे कारावास आणि/किंवा दंड यास पात्र ठरतील.

१७-०५-२०२१ / रु. ११३३८६२/-(रु. अकरा लाख तेहेतीस हजार आठशे बासष्ट

१७-०५-२०२१ / रु. ११३२००८/-(रु. अकरा लाख बत्तीस हजार आठ मात्र)

१७-०५-२०२१ / रु. ११२६१३९ / - (रु.

अकरा लाख सव्वीस हजार एकशे एकोणचाळीस

मात्र) एनपीए (०९-०२-२०२१)

मात्र) एनपीए (०९-०२-२०२१)

एनपीए (१०-१२-२०२०)

घर, मुरंजन वाडी, साकी विहार रोड, साकीनाका पवई, मुंबई उपनगर,

फ्लॅट क्र.-५०३, ए विंग, राज लाईफ स्टाईल, जीसीसी मिरा रोड

फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, डी विंग, स्वप्न नगरी सीएचएसएल,

समोर, पूर्व ठाणे, ठाणे, महाराष्ट्र :- ४०१ १०७

मुदरे खुर्द, कर्जत ठाणे, रायगड, महाराष्ट्र :-४१०२०१

(एलसी क्र. ०००२३७६७ मुंबई मेट्रो शाखा) सावित्री सुभाष शर्मा (कर्जदार)

राहुल सुभाष शर्मा (सह–कर्जदार १)

विश्वनाथ विजय मंडल (सह-कर्जदार १)

एलसी क्र. ००००००२६ कर्जत शाखा)

hशव लक्ष्मण बडेकर (कर्जदार) कविता केशव बडेकर (सह-कर्जदार १)

दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसार्ठ

HINDUJA GROUP